

entertainment network (India) limited

Corporate Office: 14th Floor, Trade World, D-Wing, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg,
Lower Parel (West), Mumbai – 400 013, India. Tel: 022 6753 6983.

9 February 2025

BSE Limited, Rotunda Building, P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai- 400001	National Stock Exchange of India Limited, Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051
--	--

BSE Scrip Code: 532700/ Symbol: ENIL

Dear Sir/ Madam,

Please find attached herewith the copies of the financial results of the Company for the quarter and nine months ended 31 December 2024, published in Newspapers (Financial Express and Loksatta).

Thanking you,

For **Entertainment Network (India) Limited**

Mehul Shah
EVP - Compliance & Company Secretary
(FCS no- F5839)

Encl: a/a

AUTOLINE INDUSTRIES LIMITED

Regd. Office: S. Nos. 313, 314, 320 to 323, Nanekarwadi, Chakan, Tal. Khed, Dist. Pune - 410 501. | Tel : +91 -2135 -635 865 / 6
Email : investorservices@autolineind.com | Website : www.autolineind.com | CIN : L34300PN1996PLC104510

Extract of unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2024

(₹ in Lakhs except EPS)

Sr. No.	PARTICULARS	STANDALONE			CONSOLIDATED		
		Quarter Ended		Nine Months Ended	Quarter Ended		Nine Months Ended
		31-Dec-2024	31-Dec-2023	31-Dec-2024	31-Dec-2024	31-Dec-2023	31-Dec-2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
1.	Income From Operations (Gross)	15,560	15,282	46,233	15,607	15,377	46,356
2.	Other Income	122	62	338	105	56	294
3.	Total Income	15,682	15,344	46,571	15,712	15,433	46,650
4.	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional items)	469	477	1,505	449	470	1,469
5.	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	123	477	1,159	103	424	1,123
6.	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items)	123	477	1,159	105	419	1,125
7.	Total Comprehensive Income / (Loss) for the period (after tax) including other Comprehensive Income	126	483	1,116	110	426	1,083
8.	Paid up Equity share capital (Face Value of ₹ 10/- each)	4,318	3,896	4,318	4,318	3,896	4,318
9.	Reserves excluding Revaluation Reserves			9,150			10,256
10.	Earnings per share						
	a) Basic (in ₹) (After exceptional items)	0.31	1.22	2.97	0.27	1.08	2.88
	b) Diluted (in ₹) (After exceptional items)	0.30	1.22	2.81	0.25	1.07	2.73

Note:
1. The above is an extract of the detailed format of Quarterly & Annual Result filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of above Results are available on the Company's website: www.autolineind.com and BSE website: www.bseindia.com and NSE website: www.nseindia.com. The same can be accessed by scanning the QR code provided below.



By Order of the Board
FOR AUTOLINE INDUSTRIES LIMITED

Sd/-
(Shivaji T. Akhade)
Managing Director & CEO
DIN: 00006755

Place : Pune
Date : 08/02/2025

INDIA PESTICIDES LIMITED

CIN No.: L24112UP1984PLC006894

Regd. Office: 35-A, Civil Lines, Bareilly - 243 001, Uttar Pradesh, India. Tel: +91 0581 2567459
Corporate Office: Water Works Road, Swarup Cold Storage Compound, Aishbagh, Lucknow - 226 004, Uttar Pradesh
Tel: +91 0522 2653602 Email: investor@indiapesticideslimited.com Web: www.indiapesticideslimited.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

(Rs. in Crore)

Sl. No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Nine Months Ended	Nine Months Ended	Year Ended
		31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income from operations	172.22	228.78	150.68	621.37	554.09	680.41
2.	Net Profit/ (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	23.21	33.60	32.49	84.21	81.20	82.30
3.	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	23.21	33.60	32.49	84.21	81.20	82.30
4.	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	16.07	25.91	23.99	62.01	59.92	60.17
5.	Total comprehensive income for period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	16.14	25.91	24.08	62.13	60.20	60.37
6.	Equity Share Capital	11.52	11.52	11.52	11.52	11.52	11.52
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						813.39
8.	Earning Per Share (Face Value of Rs. 1 each) (Not annualised)						
	1. Basic	1.40	2.25	2.09	5.39	5.23	5.24
	2. Diluted	1.40	2.25	2.09	5.39	5.23	5.24

SUMMARY OF KEY STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS IS AS FOLLOW:

(Rs. in Crore)

Sl. No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Nine Months Ended	Nine Months Ended	Year Ended
		31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Revenue from Operations	172.22	228.78	150.68	621.37	554.09	680.62
2.	Profit before tax	24.36	34.26	32.95	86.04	81.45	83.78
3.	Profit after tax	17.36	26.48	24.41	63.90	60.15	61.19
4.	Total Comprehensive Income	17.43	26.48	24.50	64.02	60.43	61.39

Notes: (1) The above is an extract of the unaudited financial results for the quarter ended 31 December, 2024 which have been reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at their meeting held on 8 February 2025, and subjected to limited review by statutory auditors and filed with the stock exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation 2015, as amended. The full format of the aforesaid financial results is available on the website of the Company, (www.indiapesticideslimited.com), National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com) respectively. (2) The financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("IND AS") prescribed under Section 133 of Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements), Regulations, 2015 (as amended).



For and on Behalf of the Board
India Pesticides Limited

Sd/-
Dr. K. Adeppa
Whole- Time Director
DIN 08987462

Place: Lucknow
Date: 08.02.2025

UNIVA FOODS LIMITED

Regd. Office: B-702, 7th Floor, Neelkanth Business Park, Kirol Village, Near Bus Depot, Vidyavihar (W), Mumbai - 400086. | CIN: L55101MH1991PLC063265

Contact No.: +91 8928039945 | Email Id: univafoods@gmail.com | Website: www.univafoods.co.in

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE) FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024.

The Board of Directors of the Company, at the meeting held on February 7, 2025, approved the unaudited financial results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2024. ("Financial Results")

The Financial Results along with the Limited Review Report, have been uploaded on the Company's website at <https://univafoods.co.in/wp-content/uploads/2025/02/Outcome-UFL-Financials.pdf> and can be accessed through the given QR code.



For and on behalf of Board of Directors of
Univa Foods Limited

Sd/-
Mallinath Madineni
Managing Director
DIN:015567884

Date: February 7, 2025
Place: Mumbai



RP-Sanjiv Goenka
Group
Growing Legacies



Firstsource Solutions Limited

EXTRACT OF THE CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

(₹ in millions, except per share data and per equity data)

Sr. No.	Particulars	Quarter ended			Nine months ended		Year ended
		December 31, 2024	September 30, 2024	December 31, 2023	December 31, 2024	December 31, 2023	March 31, 2024
		Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income	21,002.81	19,226.55	16,119.58	58,158.71	46,998.15	63,730.89
2	Net Profit / (Loss) for the period/year (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,918.45	1,710.28	1,607.90	5,301.29	4,703.85	6,296.75
3	Net Profit / (Loss) for the period/year before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,006.54	1,710.28	1,607.90	5,389.38	4,703.85	6,296.75
4	Net Profit / (Loss) for the period/year after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,603.05	1,382.11	1,287.29	4,337.65	3,812.23	5,147.25
5	Total Comprehensive Income for the period/year	3,163.40	356.64	929.74	4,956.35	3,971.69	5,651.67
6	Paid-up equity share capital	6,969.91	6,969.91	6,969.91	6,969.91	6,969.91	6,969.91
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet						30,034.12
8	Earnings Per Share (of ₹10 /- each)						
	a. Basic:	2.33	2.01	1.88	6.30	5.58	7.52
	b. Diluted:	2.27	1.96	1.84	6.15	5.43	7.34

Notes:

1. Additional Information on standalone financial results (Audited) is as follows:

Particulars	Quarter ended			Nine months ended		Year ended
	December 31, 2024	September 30, 2024	December 31, 2023	December 31, 2024	December 31, 2023	March 31, 2024
Total income	6,348.42	5,503.89	4,450.03	17,085.12	11,629.33	16,377.31
Net profit before tax and after exceptional items	1,780.63	1,123.00	1,094.38	4,084.03	2,689.76	3,799.00
Net profit after tax and before other comprehensive income	1,479.83	918.60	895.48	3,346.95	2,265.15	3,196.99

2. Exceptional items comprise of fair value adjustment on the contingent consideration payable on account of an earlier business combination resulting in a credit of ₹651.44 million, an impairment charge of ₹283.70 million of intangible assets on account of earlier business combinations, one time costs on account of expected credit loss of ₹129.65 million with respect to certain customer contracts which have been terminated and special bonus of ₹150 million.

3. The Board of Directors at its meeting held on February 7, 2025 has declared an interim dividend of ₹4 per equity share.

4. The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024 filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024 are available on the Stock Exchanges websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and Company website (www.firstsource.com).



By order of the board
For Firstsource Solutions Limited

Sd/-
Ritesh Mohan Idnani
Managing Director and CEO

Place : Mumbai, India
Date : February 7, 2025

CIN: L64202MH2001PLC134147

Registered Office: 5th Floor, Paradigm 'B' wing, Mindspace, Link Road, Malad (West), Mumbai - 400 064
Tel: + 91 22 66660888 • web: www.firstsource.com, email: complianceofficer@firstsource.com

Adfactors 604/25

Entertainment Network (India) Limited

Registered Office: 4th Floor, A-Wing, Matulya Centre, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013.

Tel: 022 6662 0600. Fax: 022 6661 5030. E-mail: stakeholder.relations@timesgroup.com. Website: www.enil.co.in

Corporate Identity Number: L92140MH1999PLC120516

FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

(₹ in Lakhs)

Standalone						Consolidated					
3 Months ended	3 Months ended	3 Months ended	9 Months ended	9 Months ended	Year ended	3 Months ended	3 Months ended	3 Months ended	9 Months ended	9 Months ended	Year ended
31-Dec-24	30-Sep-24	31-Dec-23	31-Dec-24	31-Dec-23	31-Mar-24	31-Dec-24	30-Sep-24	31-Dec-23	31-Dec-24	31-Dec-23	31-Mar-24
(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
15,370.36	10,950.77	15,501.82	37,267.47	37,016.30	51,977.00	15,889.72	11,354.59	16,060.91	38,593.92	38,489.04	53,843.37
1,147.90	(175.54)	2,654.36	253.13	2,290.78	3,395.97	1,231.14	(182.31)	2,796.95	327.39	2,734.66	3,839.02
1,147.90	(175.54)	2,654.36	253.13	2,345.30	3,450.49	1,231.14	(182.31)	2,796.95	327.39	2,866.22	3,970.58
850.65	(387.40)	2,256.86	(73.31)	1,914.48	2,813.72	926.09	(402.98)	2,393.86	(21.73)	2,412.59	3,298.21
845.40	(383.93)	2,208.17	(90.26)	1,836.40	2,739.18	916.20	(330.44)	2,338.46	9.19	2,296.41	3,193.33
4,767.04	4,767.04	4,767.04	4,767.04	4,767.04	4,767.04	4,767.04	4,767.04	4,767.04	4,767.04	4,767.04	4,767.04
					72,118.74						72,358.79
1.78	(0.81)	4.73	(0.15)	4.01	5.89	1.94	(0.85)	5.02	(0.05)	5.06	6.92
1.78	(0.81)	4.73	(0.15)	4.01	5.89	1.94	(0.85)	5.02	(0.05)	5.06	6.92

Notes:

1. The above is an extract of the detailed format of the Quarter ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter ended Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.nseindia.com and www.bseindia.com and also on the Company's website viz. www.enil.co.in

2. The above results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors at their meeting held on February 7, 2025.

3. Exceptional items consist of: During the year ended March 31, 2024, the Ministry of Information Affairs, Government of Bahrain declared the results of the frequency bidding and the Company was awarded the license to operate the Entertainment Radio Channel Frequency for a period of five years. Accordingly, the Company in June 2023 recorded a partial reversal of excess provision for onerous liabilities (net of impairment on investment) of ₹ 76.95 lakhs and presented the same as an Exceptional item. As of September 30, 2023, the Company carried out the recoverability assessment of loan amounting to ₹ 154.00 lakhs (given for payments in relation to license fees for Bahrain) and made an additional provision for impairment of ₹ 22.43 lakhs (after recording reversal of remaining provision towards onerous liabilities) on such loans, thereby, on a net basis, this had resulted in a write back of ₹ 54.52 lakhs for the year ended March 31, 2024.



Place : Mumbai
Date : February 7, 2025

Vineet Jain
Chairman
DIN: 00003962

PPAP AUTOMOTIVE LIMITED

CIN: L74899DL1995PLC073281

Registered Office: 54, Okhla Industrial Estate, Phase-III, New Delhi-110020

Corporate Office: B-206A, Sector-81, Phase-II, Noida-201305, Uttar Pradesh

Tel: +91-120-4093901 Website: www.ppapco.in

E-mail ID: investorservice@ppapco.com

CORRIGENDUM

This is in reference to the Unaudited Financial Results ended December 31, 2024 advertisement which was published in Business Standard (English), All Editions & Business Standard (Hindi), Delhi Edition on 08th February 2025. By mistake QR Code was not published in the same. Incorporating the same. Detailed Financial Results can be accessed by scanning the QR Code below.

For PPAP Automotive Limited

Sd/-
Abhishek Jain

(CEO & Managing Director)

Place : Noida Date : 08th February, 2025

Kirloskar Brothers Limited

Regd & Head office : Yamuna s no.98(3-7), Baner, Pune - 411045. Ph. 02027

